

**FIRST INFORMATION REPORT****(Under Section 154 Cr.P.C.)**

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

**1. District (जिल्हा):** ठाणे शहर**P.S.(ठाणे):** भिवंडी शहर**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0625**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 09/05/2024 21:54

2. S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	१४३
2	भारतीय दंड संहिता १८६०	१४९
3	महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१	37(1)
4	महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१	135
5	फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, १९३२	7

**3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):****1. Day(दिवस):** बुधवार**Date From (दिनांक पासून):** 08/05/2024**Time Period** पहर 7**Date To (दिनांक पर्यंत):** 08/05/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

21:00 बजे

**Time To (वेळेपर्यंत):**

21:00 बजे

**(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):****Date (दिनांक):** 09/05/2024**Time (वेळ):** 18:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 030**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 09/05/2024 21:45 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पश्चिम, 2 किमी

**Beat No. (बिट क्र.):****(b) Address (पत्ता):** नगिना मस्जिद जवळील ,रोड ते केजीएनचौक,नविवस्ती, भिवंडी**(c) In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

**Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**(a) **Name (नाव):** सचिन मोहन तखिक(b) **Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :**(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1990(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No. (पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड )**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

**(h) Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	रूम नं201, ए विंग, पार्वती,अपार्टमेंट, वॉटर सप्लाय रोड,कोनगाव, ता भिवंडी, जिठाणे,भिवंडी शहर,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पत्ता	रूम नं201, ए विंग, पार्वती,अपार्टमेंट, वॉटर सप्लाय रोड,कोनगाव, ता भिवंडी, जिठाणे,भिवंडी शहर,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत

(i) **Occupation (व्यवसाय):**(j) **Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):****7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	सादिक मोहम्मद अख्तर खान			1. भिवंडी,भिवंडी शहर,ठाणे शहर, महाराष्ट्र,भारत
2	असगर उर्फ अज्जु मोहम्मद अख्तर खान			1. नागरीक सेवा मंडळ,,नविवस्ती भिवंडी, जिठाणे,भिवंडी शहर, ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
3	अख्तरचा मुलगा जिशान			1. भिवंडी,भिवंडी शहर,ठाणे शहर, महाराष्ट्र,भारत

4	इम्रान उर्फ इम्मु दादा काल्या			1. भिवंडी, भिवंडी शहर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
5	आसिफ बागवान			1. भिवंडी, भिवंडी शहर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
6	फ्रिज कुलरचे काम करणारा बाली			1. भिवंडी, भिवंडी शहर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
7	इतर 25 ते 30 इसम			1. भिवंडी, भिवंडी शहर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**

**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

**10 Total value of property (In Rs/-)**  
(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

**11. Inquest Report / U.D. case No., if any**  
(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यु प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

**12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):**

फिर्याद दिनांक 09/05/2024

मी सचिन मोहन तखिक, वय 34 वर्षे, रा. रूम नं.201, ए विंग, पार्वती अपार्टमेंट, वाँटर सप्लाय रोड, कोनगाव, ता. भिवंडी, जि.ठाणे नेम. भिवंडी शहर पोलीस स्टेशन समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून सरकारतर्फे फिर्याद देतो की,

मी वरिलप्रमाणे असून भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे दिड वर्षांपासून नेमणुकीस असून सध्या गुन्हे प्रकटीकरण पथकात कर्तव्य बजावत आहे.

जिल्हा न्यायाधिष-1 व अति, सत्र न्यायाधिष, ठाणे या न्यायालयातील विशेष मोक्का केस नं. 7/2017 मधील राबोडी पोलीस स्टेशन, ठाणे येथील गुन्हा रजि.क्र. 292/2016 भा.दं.वि.कलम 392,34 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1),(ii) 3(2),3(4) मधील आरोपी सादिक मोहम्मद अख्तर खान हा ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे बंदी होता. दिनांक 07/05/2024 रोजी विशेष मोक्का केस नं. 7/2017 मध्ये न्यायनिर्णय झालेला असून सदर केस मधील आरोपी सादिक मोहम्मद अख्तर खान यास वर नमुद गुन्ह्यात सबळ पुराव्या अभावी निर्दोश मुक्त करण्यात आलेले आहे.

दिनांक 08/05/2024 रोजी रात्री 21.00 वा. चे सुमारास वर नमुद केस मधील आरोपी सादिक मोहम्मद अख्तर खान हा मुक्त होवून भिवंडी येथे आल्याने तो व त्याचा भाऊ असगर उर्फ अज्जु मोहम्मद अख्तर खान, रा. नागरीक सेवा मंडळ, नविवस्ती भिवंडी, जि.ठाणे तसेच त्यांचे साथीदार अख्तरचा मुलगा जिशान, इम्रान उर्फ इम्मु दादा काल्या, आसिफ बागवान, फ्रिज कुलरचे काम करणारा बाली व इतर 25 ते 30 लोक यांनी सार्वजनिक रितीने घोशणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे व पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोशणा देणे इत्यादी कृत्यबाबत मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांचा जा.क्र./विशा/ससाक/मनाई आदेश/08/ 2024 दि. 26/04/2024 अन्वये दिनांक 29/04/2024 रोजी 00.01 वाजेपासून ते दिनांक 13/05/2024 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश अंमलात असताना देखिल त्यांनी नगिना मस्जिद जवळील रोड ते के.जी.एन.चौक नविवस्ती, भिवंडी पर्यंत सार्वजनिक रोडवर बेकायदेशिर

जमाव जमवून मिरवणुक काढली व त्याची व्हिडीओ शुटींग करून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे गाणे ' ये अलग किसम का गुंडा है, वो रावन शासन है ' वगैरे गाणे जोडून व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. तसेच ' भाई जेलसे छुटकर आया है, अभी किसी की खैर नहीं ' अशी घोषणाबाजी केली. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत असल्याने त्या परिसरातील दुकानदारांमध्ये व नागरीकांमध्ये दहशत निर्माण होवून त्यांनी दुकाने बंद केली.

तरी दिनांक 08/05/2024 रोजी रात्री 21.00 वा. चे सुमारास जिल्हा न्यायाधिश-1 व अति, सत्र न्यायाधिश, ठाणे या न्यायालयातील विशेष मोकका केस नं. 7/2017 मधील राबोडी पोलीस स्टेशन, ठाणे येथील गुन्हा रजि.क्र. 292/2016 भा.दं.वि.कलम 392,34 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1),(ii) 3(2),3(4) मधील आरोपी सादिक मोहम्मद अख्तर खान व त्याचा भाऊ असगर उर्फ अज्जु मोहम्मद अख्तर खान, रा. नागरीक सेवा मंडळ, नविवस्ती भिवंडी, जि.ठाणे तसेच त्यांचे साथीदार अख्तरचा मुलगा जिशान, इम्रान उर्फ इम्मु दादा काल्या, आसिफ बागवान, फ्रिज कुलरचे काम करणारा बाली व इतर 25 ते 30 लोकांनी मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांचा मनाई आदेश अंमलात असताना देखिल नगिना मस्जिद जवळील रोड ते के.जी.एन.चैक नविवस्ती, भिवंडी पर्यंत रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून मिरवणुक काढली व त्याची व्हिडीओ शुटींग करून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे गाणे ' ये अलग किसम का गुंडा है, वो रावन शासन है ' वगैरे गाणे जोडून व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल केली. तसेच ' भाई जेलसे छुटकर आया है, अभी किसी की खैर नहीं ' अशी घोषणाबाजी केली. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत असल्याने त्या परिसरातील दुकानदारांमध्ये व नागरीकांमध्ये दहशत निर्माण होवून त्यांनी दुकाने बंद केली. सदर आरोपी यांनी मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांचेकडील मनाई आदेशाचा भंग केला असल्याने माझी त्यांचे विरुद्ध सरकारतर्फे भा.दं.वि.कलम 143,149सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3), 135 सह क्रिमीनल लाँ अँमीडमेंट अँक्ट 1932 चे कलम 7 प्रमाणे फिर्याद आहे.

माझी वरील फिर्याद मी वाचून पाहीली असून ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे.

**13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)**

**(1) Registered the case and took up the investigation:**  
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Mahadev Shivaji Kumbhar(I (Inspector)) / PBMH78512 or (किंवा)

**(2) Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव):

**Rank (पद):**

**No.(क्र.):**

**to take up the Investigation** (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

**(3) Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

**or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)**

**(4) Transferred to P.S.**

**(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):**

**District (जिल्हा):**

**on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .**

**F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम**

**खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)**

**R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)**

**14 Signature/Thumb impression of the complainant / informant.**

**(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):**

**15. Date and time of dispatch to the court**

**(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):**

**Signature of Officer in charge, Police Station**

**(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)**

**Name (नाव): Mahadev Shivaji Kur**

**Rank(पद): I (Inspector)**

**No.(सं.): PBMH78512**

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला**

**जोडपत्र): Physical features, deformities and other details of the**

**( If known / seen ) (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))**

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2	पुरुष					चेचक के दाग: NO
3	पुरुष					चेचक के दाग: NO
4	पुरुष					चेचक के दाग: NO
5	पुरुष					चेचक के दाग: NO
6	पुरुष					चेचक के दाग: NO
7	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	

<b>Language /Dialect</b> (भाषा / बोलीभाषा)	<b>Place Of (का स्थान)</b>					<b>Others (इतर)</b>
	<b>Burn Mark</b> (भाजल्याच्या खुणा)	<b>Leucoderma</b> (कोड)	<b>Mole</b> (तिळ)	<b>Scar</b> (व्रण)	<b>Tattoo</b> (गोदण)	
<b>14</b>	<b>15</b>	<b>16</b>	<b>17</b>	<b>18</b>	<b>19</b>	<b>20</b>

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.**

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)